

दत्तुरित (wie eben) adj. *hervorstehende Zähne darstellend, gleichsam gezahnt*: विरुहिनिकृतनकुत्तमुखाकृतिकितदत्तुरिताशे सरसवसते Glt. 1, 31. विपुलपुलकभर^० 11, 30.

दत्तुरच्छद (द^० + क्ख) m. Citronenbaum (stachelige Blätter habend) BIAŃAN. im ÇKDa.

दत्तुल्ल (von दत्त) adj. *mit Zähnen versehen* गाणा सिध्मादि zu P. 5, 2, 27. दत्तोच्छिष्ट (दत्त + उच्छिष्ट) n. Speiserest in den Zähnen GAṆJA-SAMĀN. 2, 97.

दत्तोलूखलिक (दत्त + उलूखल) adj. *seine Zähne als Mörser gebrauchend, ungemahlene Korn essend*; von Asketen M. 6, 17. JIĀŃ. 3, 49. MBh. 9, 2182. 13, 647. °खलिनू dass. 9, 2166. R. GORR. 4, 32, 26. 3, 10, 3.

दत्तोच्छक (von दत्त + ओच्छ) adj. *der auf Zähne und Lippen Sorgfalt wendet* P. 5, 2, 66, Sch.

दत्त्य (von दत्त) adj. f. आ P. 6, 1, 213, Sch. 1) *an den Zähnen befindlich, an den Zähnen entstehend* P. 4, 3, 55, Sch. मल्ल H. 632. dental (von Lauten): एषा नतिर्दत्त्यमूर्धन्यभावः RV. PAIR. 5, 28. VS. PAIR. 1, 42. 76. दत्यानां जिह्वायं प्रस्तीर्णम् (कार्यां भवति) AV. PAIR. 1, 24. Sch. zu P. 7, 3, 78. Vop. 1, 4. दत्योष्ठा und दत्योष्ठा dentilabial, vom व ÇIKSHĀ 25. Sch. zu P. 7, 1, 102 und 3, 73. — 2) *den Zähnen zuträglich* P. 5, 1, 6, Sch. SUPR. 1, 198, 17. — Vgl. ष^०.

दन्द्श (vom intens. von दंश्) m. Zahn WILS.

दन्द्श्रूक (wie eben) 1) adj. *bissig* (von Schlangen, Gewürm u. s. w.) P. 3, 2, 166. Vop. 26, 153. अवेष्ठा दन्द्श्रूकाः VS. 10, 10. दन्द्श्रूकास्तो सर्पा सर्पा भवन्ति TS. 6, 1, 20, 4. ÇAT. BR. 5, 4, 2. कीटाः पतंगा यदिदं दन्द्श्रूकम् 14, 9, 4, 19. MBh. 1, 1199. 1202. 8, 717. Uneig. von Menschen so v. a. boshaft 5, 1245. — 2) m. a) Schlange (AK. 1, 2, 2, 8. H. 1303. an. 4, 15. MED. k. 193) überh. und auch eine best. Art von Schlangen: दन्द्श्रूकः पतंगा वा भवेत्कीटा ऽथ वा कृमिः JIĀŃ. 3, 197. क्रव्यादा दन्द्श्रूकाश्च कृमिकीटविक्रमाः MBh. 14, 1009. BHĀG. P. 5, 13, 9. 26, 38. दन्द्श्रूकादयः सर्पाः 6, 6, 27. अरुयो दन्द्श्रूकाः सर्पा नागाश्च 4, 18, 22. दन्द्श्रूकैः 7, 5, 43. — b) Bez. einer Höhle, in der Schlangen hausen, BHĀG. P. 5, 26, 7. 33. — c) ein Rākshasa H. an. MED.

दन्द्मर्षा adj. vom intens. von दंश् P. 3, 2, 150.

दन्व्, दन्वति gehen Vop. zu DAĪTUP. 13, 88. — Vgl. धन्व्.

दन्धि (von 1. दंश्) f. *Benachteiligung, Schädigung*: दन्धिरस्यदन्धो भूयासममुं दधियम् TS. 1, 6, 2, 4. एतया वै दन्ध्या देवा अमुरानदधुवन् 11, 6. KĀṬH. 30, 7. 32, 1.

1. दंश् (दंश्), दधति, दधाति, दधियम्: दधति NAIGH. 2, 14 (गतिकर्मन्). 19 (वधकर्मन्). DAĪTUP. 27, 22. दधुहि: ददध, ददध्, देभुस् zu belegen, ददध् und देभ, ददध्मिथ und देभिय, ददध्मुस् und देभुस् SIDH. K. zu P. 1, 2, 6. Vop. 8, 52. 12, 5. 6; vgl. P. 6, 4, 120, VĀRIT. 4; दधत्, दधाम, दधन्, दधुस् ved., अदध्मिषुस् BHĀTT.; दध्वै (vgl. अदध्वै); 1) Jmd Etwas anhaben, anthon; schädigen, versehen, benachteiligen, verletzen (vgl. δάπτω, damnum): अन्धा अण्ण्या न दधन्मिध्या RV. 1, 148, 5. 2, 32, 2. यदौ वद्वस्य प्रभृती ददधं 5, 32, 7. न ताः (गावः) नशन्ति न दधाति तस्करः 6, 28, 3. 7, 32, 12. क्वेति: पत्तिणी न दधत्यस्मान् 10, 165, 3. नाहं तं वेदं दध्यं दधत्सः 108, 4. यो मा पिशाचो अशने ददध्म AV. 5, 29, 6. 4, 7, 7. 8, 6, 25. 10, 3, 3. 17, 1, 3. 19, 27, 5. TS. 1, 6, 2, 4. SHAPY. BR. 1, 6. ÇAT. BR. 1, 1, 1, 14. 11, 5, 5. JIĀN. — ष

III. Theil.

लातिश्याप्यदम्भिषु: (Sch.: = दग्धवत्सः) BHĀTT. 15, 8. pass. *Schaden nehmen*: नू चित्स दध्यते जनः RV. 1, 41, 1. — 2) *täuschen, im Stich lassen; hintergehen* (vgl. अदध्वै): मा ते राधासि मा ते उतयो वसो ऽस्मान्कदा चना दधन् RV. 1, 84, 20. तावन्नघं मा वो दधन् VS. 4, 27. 3, 39. 8, 1. — caus. *abwenden, niederschlagen*; med.: ददानमिन्न ददधत् मन्मं RV. 1, 148, 2. act.: अघ्ननयदु रिता दध्यच्च 6, 18, 10. अज्ञौ दासस्य दध्म्य 8, 40, 6. वर्धदासस्य दध्म्य 10, 22, 8. त्वं पुरो नवतिं दध्म्यो नव 1, 54, 6. यद्द प्रुक्षस्य दध्म्यो ज्ञातम् 10, 22, 11. इन्द्रो धुनिं च चुमुरिं च दध्मयत् 113, 9. — दधायत् AV. fehlerhafte Form (s. u. दध्). — desid. *दिदध्मिषति, धिप्सति, धीप्सति* P. 7, 2, 49. 4, 56. PAR. zu P. 1, 2, 10. Vop. 19, 8. 10. 11. ved. *दिप्सति Jmd Etwas anhaben —, Schaden zufügen —, verderben wollen*: दिप्सत इन्द्रिष्वो नाहं देभुः RV. 1, 147, 3. स्तेनो वा यो दिप्सति नो वृको वा 2, 28, 10. यो नो रसं दिप्सति पितृः 7, 104, 10. 11. 20. य एनं पशुषु दिप्सति ये चास्य राष्ट्रदिप्सवः AV. 10, 3, 16. 4, 36, 1. 2. 5, 14, 1. 7, 108, 1. VS. 11, 80. (आदि-त्याः) अदध्वाप्तो दिप्सतः *Macht habend zu täuschen oder zu verderben* RV. 2, 27, 3. Vgl. दिदध्मिषु, दिप्सु, धिप्सु.

— अभि desid. s. अभिदिप्सु.

— दध् = simpl. 1: न घा रजिन्द्रं दध्मो या नु स्वसारा कृपावत् योनेौ RV. 1, 178, 2. ये शत्रुमादधुः 3, 16, 2. मा त्वोदामान दध्मन्मघानः 6, 44, 12. 8, 45, 23. न ते दामान दध्मै 8, 21, 16. न त्वा केता दध्मवति भूर्ण्यः 4, 53, 7. — उप caus. *schmätern, zunichtemachen*: ते कामुषि लोके ऽकृतस्म-शानस्य साधुकृत्यामुपदध्मयति ÇAT. BA. 13, 8, 1.

2. दध्, दध्मयति und दध्म्, दध्मयति *senden, antreiben* Vop. in DAĪTUP. 32, 132. — दध्म्, दध्मयते *aufhäufen* Vop. in DAĪTUP. 33, 4.

दध्म (von 1. दंश्) 1) adj. *Jmd Etwas anhabend*: अदध्वै: शशतो दध्मः RV. 5, 19, 14. — 2) m. *Täuschung*; nur dat. als influ. gebraucht: उशतो हू-ता न दध्मय गोपा इन्द्रवायू *nicht zu täuschen* RV. 7, 91, 2. सुगोपा दध्मि न दध्मय सुक्रतो 5, 44, 2. 9, 73, 8. कविर्देवो न दध्मय (so zu verbessern) AV. 4, 1, 7. — Vgl. दध्म, हूउभ.

दध्मति (wie eben) 1) adj. subst. *Beschädiger, Feind*: यो नो दुरेवो वृ-कतिर्दधीतिस्तस्मिन्मिमायामभिभूत्योऽः RV. 4, 41, 4. — 2) m. N. pr. eines Schützlings der Aṣvin RV. 1, 112, 23 und namentlich des Indra 2, 13, 9. 13, 5, 9. 4, 30, 21. दीदपदितुभ्यं सोमेभिः सुवन्दधीतिरिध्मभृतिः पक्थ्यु-कैः 6, 20, 13. त्वं अद्वाभिर्मन्दमानः सोमैर्दधीते च चुमुरिन्द्रं सिष्व 26, 6. 7, 19, 4. 10, 113, 9. — Vgl. ष^०.

दध्म्य (wie eben) adj. *einer dem man Etwas anhaben, den man täuschen kann*: नाहं तं वेदं दध्म्यं दधत्सः RV. 10, 108, 4. स इद्वानाय दध्मयाय वन्व च्यवानः सूरैरिमितीत् वेदिम् 61, 2.

दध्म्यै (wie eben) UNĀDIS. 2, 13. 1) adj. (दध्म्यै adv.) *wenig, gering, dürftig* NAIGH. 3, 2. NĪR. 3, 20. AK. 3, 2, 11. H. 1426. दध्मैर्भिश्चत्समृता कंसि भू-यसः RV. 1, 31, 6. 4, 32, 3. 7, 82, 6. 10, 38, 4. अंसि दध्मस्य चिद्दध्मः 1, 81, 2. न तं जिनन्ति वृकवो न दधाः 4, 25, 5. भूरिदा भूरिं दधि नो मा दध्मं भूर्पा भू 32, 20. दध्मं पश्यच्च उर्वया विचने 1, 413, 5. दध्मं चिद्दि लावतः कृतं प्रुपवे अघि तर्भि 8, 45, 32. उर्षोप मे परो मश मा मे दध्मार्णि मन्यथा: (näml. रोमा-णि nach dem Comm.) 1, 126, 7. रिपु स्तेन स्तैपकदध्मैते नु ष हीयतां तन्वाइ तनां च 7, 104, 10. या दधाः परिसन्नुपोः ÇĀŃKHA. GAṆJ. 3, 13. दध्मे-वापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो दध्मम् KENOP. 9. °बुद्धि BHĀG. P. 6, 7, 11. अदध्व (s. auch bes.) 1, 15, 15. 4, 25, 29. 30, 40. 8, 3, 19. KĪR. 1, 38. DAÇAK. 86, 7.